

October 19, 2021

Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 001

Scrip Code: 533090 Scrip ID : EXCEL

Fax No: 2272 3121 / 2272 2037

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, G Block Bandra-Kurla Complex, Bandra (East) Mumbai 400 051

Trading Symbol: EXCEL

Fax No: 2659 8348 / 2659 8237 / 38

Dear Sir / Madam,

Sub.: Newspaper advertisement for Board Meeting intimation

Please find the enclosed Notice of Board Meeting of Excel Realty N Infra Limited (Formerly known as Excel Infoways Limited) published in Free Press and Navshakti Journal dated October 19, 2021 for your records.

Thanking you,

Yours faithfully

For Excel Realty N Infra Limited

Pooja Mane

Company Secretary

Encl: a/a

DEUTSCHE BANK AG

Appendix IV [Rule 8 (1)] POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the authorized officer of the Deutsche Bank under the

Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security

Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rul

9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 27t

May, 2021 calling upon the borrower M/S KKH ENTERPRISES / MR. SHIVAJI PAWAR 8

MRS. SHALINI PAWAR to repay the amount mentioned in the notice being Rs

1,98,54,600.38/- (Rupees One Crore Ninety Eight Lakhs Fifty Four Thousand Six Hundred and Thirty Eight paisa Only) within 60 days from the date of receipt of the said

notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession o

he property described herein below in exercise of the powers conferred on him/her unde

Section 13(4) of the said act read with rule 9 of the said act on this 14th day of October o

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with th

property and any dealings with the property will be subject to the charge of the Deutsche Bank for an amount of Rs. 1,98,54,600.38/- (Rupees One Crore Ninety Eight Lakhs

Fifty Four Thousand Six Hundred and Thirty Eight paisa Only) and interest thereon.

Desription of the Immovable Property

(I) All that Piece and Parcel of an ownership Flat, being Flat No. 102, D Wing, 1st Floor

15/11/1980) Opp Chembur Police Station, Chembur, Mumbai- 400071, having flat area

admeasuring about 293.6 sq ft (built up area), building consists of Ground & 7 upper floors, situated on a land bearing CTS No. 1717, lying and being in the jurisdiction of Village-Chembur, Taluka- Kurla, District – Mumbai, Surban, Registration Sub-District of Bandra, and in the Municipal jurisdiction of 'M' Ward. (ii) All that Piece and Parcel of an ownership

Flat, being Flat No. 103, DWing, 1st Floor, situated at Guru Krupa Terrade CHS Ltd. (Regc No. BOM/HSG/6191 of 1980 dtd. 15/11/1980) Opp Chembur Police Station, Chembur

Mumbai-400071, having flat area admeasuring about 295.6 sq ft (built up area), building consists of Ground & 7 upper floors, situated on a land bearing CTS No. 1717, lying and

peing in the jurisdiction of Village- Chembur, Taluka- Kurla, District – Mumbai, Surbar

Registered Office: Indian Rayon Compound, Veraval, Gujrat - 362266

Branch Office- One India Bulls Centre, Tower 1, 18th Floor, Jupitar Mill Compound, 841

POSSESSION NOTICE

[Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

The undersigned being the authorized officer of the Aditya Birla Finance

Limited, Corporate Office- One Indiabulls Centre, Tower- 1C, 18th Floor,

Elphinstone Road, Mumbai- 400013 under the Securitization and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act,

2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section

13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued

a demand notice under section 13(2) of the SARFAESI Act, 2002 dated

22.07.2021 Calling upon the Borrowers/co-Borrowers i.e. M/s APS Logistics.,

Mrs. Nikhat Jahan Alam, Mr. Mohd. Parvez Alam, Mr. Mohd. Shakeel Ahmed

and Mr. Mohd. Akram Alam to repay the amount mentioned in the notice being

Rs. 62,04,667/- (Rupees Sixty-Two Lakh Four Thousand Six Hundred and Sixty

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the

borrower and the public in general that the undersigned has taken possession of

the property described herein below in exercise of powers conferred on him/her

under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules 2002 on

The Borrower/Co-Borrower/ Guarantor in particular and the public in general is

hereby cautioned not to deal with the property and any dealings with the

property will be subject to the charge of the Aditva Birla Finance Limited.

Corporate Office- One Indiabulls Centre, Tower- 1C, 18th Floor, Elphinstone

Road, Mumbai- 400013 for an amount Rs. 62,04,667/- (Rupees Sixty-Two Lakh

Four Thousand Six Hundred and Sixty-Seven Only) and interest thereon as on

The Borrower's/Co-Borrower's/Guarantor's attention is invited to provisions o

sub-section (8) of section 13 of the said Act, in respect of time available, to

Description of the Immovable Property

Mortgaged Property located at All that part and parcel of the property bearing:

Belapur Railway Station Complex, Sector-11, Sakal Bhavan Road, CBD Belapur

VARUN GLOBAL LIMITED

CIN: U61200MH2010PLC209141

Regd. Office: LAXMI BUILDING, 6, SHOORJI VALLABHDAS

MARG BALLARD ESTATE MUMBAI 400001

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING ('EGM') TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) AND E-VOTING

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM"

of Varun Global Limited (the "Company") will be held on **Tuesday, November**

9, 2021 at 2:00 P.M (IST) through Video Conferencing, to transact the Businesses,

as set out in the Notice of EGM pursuant to the applicable provisions of the

Companies Act, 2013 (the Act), Rules made thereunder and General Circular

No. 02/2021 dated January 13, 2021 read with General Circular No. 20/2020

dated May 05, 2020, General Circular No. 14/2020 dated April 08, 2020,

General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 Circular No. 22/2020

dated 15th June, 2020 and Circular no. 33/2020 dated 28th September,

2020 and Circular no. 39/2020 dated 31st December, 2020 and Circular no

10/2021 dated 23rd June, 2021 issued by Ministry of Corporate Affairs

The Electronic copies of the Notice of EGM have been sent to all the members

on October 18, 2021 whose email IDs are registered with the Company/Depository

Participant(s). Pursuant to Circulars mentioned above, the Company has

-Unit No. C 217, 2nd Floor, Tower 7, Belapur International Technology Park, CBD

Authorised Officer

(Aditya Birla Finance Limited)

Seven Only) as on 12.07.2021 within 60 days from the date of the said notice.

this 14th Day of October of the year 2021.

12th July 2021.

redeem the secured assets.

mmovable Property

Navi Mumbai-400614.

DATE: 14.10.2021

PLACE: Mumbai, Maharashtra

Rajesh Sangam Authorized Officer, Deutsche Bank A.G.

Registration Sub-District of Bandra, and in the Municipal jurisdiction of 'M' Ward.

Place: Mumbai

Whereas,

CAPITAL

uated at Guru Krupa Terrade CHS Ltd, (Regd No. BOM/HSG/6191 of 1980 dtd

BAMR PROPERTIES LLP & ORS. ..PLAINTIFFS VS.

ROCKFORT ESTATE DEVELOPERS PRIVATE LIMITED & ORS.DEFENDANTS Public at large are hereby brought to the Notice that the abovenamed have filed the above Suit against ROCKFORT ESTATE DEVELOPERS PRIVATE LIMITED and others ("the Defendants") for various reliefs, inter alia, for order and decree directing Rockfort to form a association or society of the unit purchasers, execute and registe conveyance of the Suit Land (more particularly described in the Schedul Written hereunder) and permanent injunction from carrying out an construction on the Suit Land or utilizing any FSI available thereon being the Plot of land situated at village Marol, Taluka Andheri, in the Registration Sub district and District of Mumbai City and Mumbai Suburbs in the Suit building known as "Leela Business Park" comprising of basement, ground floor mezzanine floor and six upper storeys situated at Mathuradas Vassar Road, Marol, Andheri (East), Mumbai – 400 059 which is more particularl described in the Schedule written hereunder.

Public at large are further brought to Notice that our clients have registered Notice Lis Pendens on 29th September 2021 with Joint Sub Registrar of Assurances at Andheri under Sr. No. BDR17/10849/2021.

In view of the aforesaid any person/s entering into any transaction/s o purchase of any Unit or dealing with the Suit Land or Building thereon or par hereof shall do so at their own risk, cost and consequences and all/any transactions done and/or caused to have been done by any person/s will be subject to outcome of the aforesaid Commercial Suit filed by our clients.

SCHEDULE 1. Names of the Parties filed the Commercial Suit:

a. BAMR PROPERTIES LLP, a limited liability partnership firm, incorporate under the Limited Liability Partnership Act, 2008.

. MR. ASHWIN MITTAL c. MS. PRABHA RAJGARHIA.

d. MILES REAL ESTATE LLP, a limited liability partnership firm incorporate under the Limited Liability Partnership Act. 2008.

. Description of the Suit Land: All that piece and parcel of land admeasuring 22,089 square meters bearin revised CTS Nos. 1388A, 1388B, 1387A/1, 1387A/2 and CTS No. 1300 situate in the village Marol, Taluka Andheri, in the Registration Sub-distric and District of Mumbai City and Mumbai Suburbs along with the Suit building known as "Leela Business Park" comprising of basement, ground floor mezzanine floor and six upper storeys situated at Mathuradas Vassanj Road, Marol, Andheri East, Mumbai 400059 which is bounded as under:-

On or towards the East : Residential Developments On or towards the West : Mathuradas Vissanji (Andheri Kurla) Road

On or towards the North : D P Road On or towards the South: CTS No. 1397C

KALPESH JOSHI ASSOCIATES

Date: 19 October 2021

Place : Mumbai

Advocates Behramji Mansion, 4th Floor, Sir P M Road, Fort, Mumbai 400 001 Email: kalpeshjoshi@kja.legal

SHRIRAM City

notice in the event of force majeure

Shriram City Union Finance Limited

Reg.Off. 123 Angappa Naicken Street, Chennai-600001 Admn.Off: NECO CHAMBERS, Plot No.48, Sector-11, C.B.D.

GOLD LOAN AUCTION NOTICE

Belapur, NaviMumbai-400614

The below mentioned borrowers have been issued notices to pay their outstanding amounts towards the Loan against Gold Ornaments ("Facility") availed by them from Shriram City Union Finance Ltd (SCUF). Since the borrowers have failed to repay their dues under the facility, we will be conducting an auction of the Pledged Gold Ornaments on 26/10/2021 & 27/10/2021 (date of auction) In the event any surplus amount is realised from this auction, the same will be refunded to the concerned borrower and if there is a deficit post the auction, the balance amount shall be recovered from the borrower through appropriate Legal Proceedings. SCUF has the authority to remove any of the following accounts from the auction without prior intimation. Further SCUF reserves the right to change the Auction Date without any prior

ionoo, irrano overne er roroe majouro.				
Loan A/c Number	Borrower Name	Loan A/c Number	Borrower Name	
GOREGPJ2102200001	PARAG RAMESH SHAH	CDPV1PJ2102010001	SUSHANT VASANT GANVE	
GOREGPJ2102120003	RAJKUMAR HANMANT PAWAR	CDPV1PJ2103260005	VAGARAM PIRAJI KUMAWAT	
GOREGPJ2102120004	RAJKUMAR HANMANT PAWAR	CDPV1PJ2103260007	VAGARAM PIRAJI KUMAWAT	
THNCHPJ2103190001	KUNAL RAMCHANDRA PATIL	CDPV1PJ2103260008	VAGARAM PIRAJI KUMAWAT	
CDPV1PJ2012080014	AJAY CHANDRAKANT POTULE	CDPV1PJ2102240003	SHITAL SIDDHARTH YADAV	
CDPV1PJ2102240004	UTTAM RAGHUNATH PAWAR	CDPV1PJ2102240013	ASHOK ATMARAM JADHAV	
CDPV1PJ2103020006	ARJUN MANIKANDAN MADHAVAN	CDPV1PJ2103190003	SUSHANT VASANT GANVE	
CDPV1PJ2103220016	ANANTA BHURYA CHAUDHARI			

Auction will be held at the following address: Shriram City Union Finance Ltd. Office No 57.58.59. 4th Floor, Neco Chambers, Near Udipi Shreekrishna Hotel, Sector-11, C B D Belapur, Navi Mumbai 400614, Tel No:022-27742943. - Auction Time: 11.00 AM.

Please note if the auction does not get completed on the same day due to time limit, then the auction would continue on the subsequent working day on the same Terms and Conditions.

If the Customer is deceased , all the conditions pertaining to auction will be applicable to his / her legal

heir(s).

For Further information, Terms and Conditions and for getting registered to participate in the auction, interested buyers may contact Mr.Mahesh Gaikwad (7208415195)/Mr.Roshan Juikar (9967200572).

Shriram Automall India Limited Board Approved Auctioner

Date: 18/10/2021 Place: Belapur

for Shriram City Union Finance Ltd

kotak® Kotak Mahindra Bank

Kotak Mahindra Bank Limited

Regd office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Corporate office: Kotak Infiniti, Bldg No 21, Infinity Park, General AK Valdya Marg, Malad (E), Mumbai-400097 www.kotak.com

AUCTION-NOTICE That the below mentioned Borrower/s had availed gold loan facility against security of the gold ornaments/ items, as specified below. The Borrower/s defaulted in due repayment of the installments and outstanding dues and as a result of which the Bank was constrained to issue notices calling upon the Borrower/s to repay the

outstanding amounts. However, the Borrower/s has failed to repay/clear his outstanding dues thereby compelling the Bank to auction the gold ornaments pledged in favour of the Bank. The open auction of the above mentioned gold ornaments would be held at :-

Date: 28-OCT-2021 Time: 11:00 AM Place: Respective Branch Premises Location | Sub Location | Gross Wgt ApplApac Party Name State

GLN2031277	MRS AYESHA ISHAQ AHMED MULLA	Maharashtra	Andheri	Airoli	173.60
	MRS AYESHA ISHAQ AHMED MULLA	Maharashtra	Andheri	Airoli	147.20
GLN1926066	MRS AYESHA ISHAQ AHMED MULLA	Maharashtra	Andheri	Airoli	61.84
GLN1935390	MR TUSHAR ANANTRAI MEHTA	Maharashtra	Andheri	Airoli	25.64
GLN1979265	MR TUSHAR ANANTRAI MEHTA	Maharashtra	Andheri	Airoli	21.05
GLN2003435	MR SURVE SIDDHESH VILAS	Maharashtra	Andheri	Airoli	99.33
GLN1843460	MR RAJESH VIJAYSINGH RATHOD	Maharashtra	Andheri	Airoli	69.23
GLN1950261	MR FIROZ ISMAIL MULLA	Maharashtra	Andheri	Airoli	15.36
GLN1558950	Anilkumar D Chaudhary	Maharashtra	Andheri	Airoli	41.81
GLN1584039	Anilkumar D Chaudhary	Maharashtra	Andheri	Airoli	19.53
GLN1949639	MR VIRAL JETHALAL SHAH	Maharashtra	Andheri	Airoli	420.54
GLN1907563	MISS SHIFA RASHID QURESHI	Maharashtra	Andheri	Airoli	8.20
GLN1930160	MR PRALHAD SHIV SINGH	Maharashtra	Boisar	Airoli	15.50
GLN1934385	MR SANJAY KUMAR PANDAY	Maharashtra	Boisar	Airoli	23.81
GLN1883958	MR KAMLESH RAMSEVAK YADAV	Maharashtra	Boisar	Airoli	73.81
GLN1943426	MRS VIRTI HITESH SAVLA	Maharashtra	Lowerparel	Airoli	172.82
GLN1383564	MR GANESH BHOGOJI POSHATURE	Maharashtra	Lowerparel	Airoli	96.83
GLN1763774	MR SANDEEP TAMBE	Maharashtra	Lowerparel	Airoli	28.41
GLN1729427	MR SONI SUNIL	Maharashtra	Mahimwest	Airoli	277.16
GLN1785140	MR YOGESH V SHELAR	Maharashtra	Malad	Airoli	26.10
GLN1933591	MR AMIT G SINGH	Maharashtra	Malad	Airoli	127.88
GLN1483665	MR SWETU SURESH NAYAK	Maharashtra	Malad	Airoli	288.37
GLN1483670	MR SWETU SURESH NAYAK	Maharashtra	Malad	Airoli	56.02
GLN1949474	MISS RENUKA NAGARAJ	Maharashtra	Malad	Airoli	24.15
GLN1861724	MR DEEPAK JILAJIT TRIPATHI	Maharashtra	Malad	Airoli	44.13
GLN1878627	MR DEEPAK JILAJIT TRIPATHI	Maharashtra	Malad	Airoli	38.76
GLN2002192	MR DEEPAK JILAJIT TRIPATHI	Maharashtra	Malad	Airoli	45.69
GLN1854705	MRS SEEMA ARUN KUMAR GUPTA	Maharashtra	Malad	Airoli	292.20
GLN1377140	MR MOHD ARIF AMIN	Maharashtra	Miraroad	Airoli	18.67
GLN1488004	MR BIPIN SWARUP TALPADE	Maharashtra	Miraroad	Airoli	71.76
GLN1704060	MR SHAHZAD AKHTAR ALI KHAN	Maharashtra	Miraroad	Airoli	52.13
GLN1697154	MRS MAMTA DEEPAK RATHOD	Maharashtra	Miraroad	Airoli	147.70
GLN1697169	MRS MAMTA DEEPAK RATHOD	Maharashtra	Miraroad	Airoli	175.23
GLN1585642	MR NARASING G SHAMGIRE	Maharashtra	Miraroad1	Airoli	80.36
GLN1884829	MR SANTHOSH KUMAR C	Maharashtra	Miraroad1	Airoli	59.89
GLN1884890	MR SANTHOSH KUMAR C	Maharashtra	Miraroad1	Airoli	51.80
GLN1959907	MR SANTHOSH KUMAR C	Maharashtra	Miraroad1	Airoli	25.67
GLN1343042	Muhd Adnaan Farooqui	Maharashtra	Santacrz-e	Airoli	391.12
GLN1745471	MR INDRAJEET R CHAWDHARY	Maharashtra	Santacrz-e	Airoli	374.27
GLN1785583	MR MOHAMMAD TAMANNY	Maharashtra	Santacrz-e	Airoli	61.21
GLN1487186	Catherine Fabian Fernandes	Maharashtra	Vasai	Airoli	24.83
GLN1567894	MR PRAKASH GAJANAN PATIL	Maharashtra	Virar	Airoli	23.08
GLN1969036	MISS ANITA KISHAN PATIL	Maharashtra	Virar	Airoli	333.46

Bidders are requested to Submit a copy of their Photo - identity, signature and address proof along with their original for verification together with two recent photographs on 27-10-2021 by 4pm before auction day at kalina Branch. Also individual bidder should be present to handover the documents. The Bank reserves the right to change the venue/date/time of auction or cancel the auction / finalise the highest bid without any notice to bidders

The cost of the auction process will be debited to the customer account. Bank reserves the right to recover the balance amount from the customer if the bid amount is insufficient to meet the payoff amount of the account. For any further details/assistance/clarification regarding the terms and conditions of the auction, you are required to contact Mr.Affan Parkar-9769893241

FEDERAL BANK

SHREENATH INVESTMENT

COMPANY LIMITED

CIN: L67120MH1979PLC022039

Reg Add: 801-802, Dalamal Tower

Nariman Point, Mumbai- 400021

Website: www.shreenathinvestment.ir

Email Id: sicl2889@gmail.com

Tel No. 022-6638-1800 **NOTICE**

Pursuant to Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements)

Regulations, 2015, Notice is hereby given

that the Meeting of the Board of Directors

will be held on Monday, 25th October, 2021

at 04.00P.M. at the Registered Office of the

Company to consider and approve the

Quarterly & Unaudited Financial Results for

he Quarter and Half year ended on 30th

The notice may be accessed on Company'

website at www.shreenathinvestment.ir

and also on the stock exchange website

EXCEL REALTY N INFRA LIMITED

(Formerly known as Excel Infoways Limited Registered Office: 31-A, Laxmi Industrial Estate New Link Road, Andheri (West), Mumbai - 53. Tel: 022-26394246, Fax: 022-26394248

Email: cs@excel-infoways.com

Website: http://www.excel-infoways.com CIN-L45400MH2003PLC138568

Authorized capital Rs. 100,00,00,000 Paid up capital - Rs. 94,04,63,370

NOTICE

Notice is hereby given pursuant to regulation 29 read with regulation 47 of the SEBI

(Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 that the 6/2021-2022 meeting of the Board of

Directors of the Company will be held on Tuesday, October 26, 2021 to consider and

approve the un-audited standalone and

consolidated financial results for the quarte and six months ended September 30, 2021

The Notice of the Board Meeting and further

details will also be available on the Company's website at www.excel-

infoways.com and are also available on the

stock exchange website www.bseindia.com

For Excel Realty N Infra Limiter

Company Secretary

and other matters.

and www.nseindia.com

Date: 18/10/2021

For SHREENATH INVESTMENT

COMPANY LIMITED

Vikas Mapara

Managing Director

September, 2021.

www.bseindia.com

Place: Mumbai

Date:18.10.2021

Loan Collection & Recovery Department / Mumbai Division The Federal Bank Ltd. Loan Collection & Recovery Department, Mumbai Division 134 Jolly Maker Chambers II. 13th Floor.

Nariman Point, Mumbai 400021. Phone No: 022 22022548 / 22028427, Email Id: mumlcrd@federalbank.co.in

POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the authorised officer of the Federal Bank Ltd. under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as Act) and in exercise of powers conferred under section 13(12) of the said Act read with rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (hereinafter referred to as Rules) issued a demand notice dated 17-04-2021 calling upon the borrowers (1) Mr. Rajkumar Ramdeo Maurya, Son of Mr. Ramdeo Maurya and 2) Mrs. Pramila Raikumar Maurva, Wife of Mr. Raikumar Ramdeo Maurva, both residing No: 33/K/2, Road No: 9, Near Baiganwadi Rickshaw stand, New Shivaji Nagar, Govandi (West), City - Mumbai, State Maharashtra, Pin Code: 400043 also known at Shop No: S - 07 - 30, 2ND Floor, "Centurion Mall", A-5, Plot No: 88 to 91, Sector 19, Nerul, City - Navi Mumbai, Taluka and District Thane - 400706, State - Maharashtra to repay the amount mentioned in the notice being Rs.7.83.900.50 (Rupees Seven Lakhs Eighty Three Thousand Nine Hundred and Paisa Fifty Only) together with interest and costs within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on this 14th day of October of

The borrower's attention is invited to the provisions of section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets (security properties).

The borrower in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Federal Bank Ltd. for an amount of Rs.8,45,008.50 (Rupees Eight Lakhs Forty Five Thousand Eight and Paisa Fifty Only) as on 13/10/2021 together with further interest and cost/other charges thereon.

Description of the Security Property All that piece and parcel of the commercial Shop No: S - 07 - 30, admeasuring 91 so ft carpet area on 2ND Floor, of building known as "Centurion Mall", A-5, situated in land bearing Plot No. 88 to 91, Sector 19, Nerul, City - Navi Mumbai, Taluka and District Thane - 400706. State Maharashtra and bounded on the East by Plot No: 92, on the South by 30 Mtr. Wide road and 7.50 mtrs wide service road, on the West by 20 Mtr wide road and on the North by

Date: 14/10/2021 For, The Federal Bank Ltd Place: NERUL Assistant Vice President & Division Head Loan Collection & RecoveryDepartment - Mumbai Division) (Authorised Officer under SARFAESI Act)



Garden



08.10.2021

SASTRA DIVISION, 3RD FLOOR, EAST WING, PLOT NO. 4, SEC. 10, DWARKA NEW DELHI. (email- horecovery@pnb.co.in/hosastrawilful@pnb.co.in)

SHOW CAUSE NOTICE

1. M/s Loha Ispaat Ltd, Sr. No.2/4/5 & OTH, Village-Ransai, Taluka-Khalapur Raigarh,

2. Sh Rajesh G Poddar, 52, Gautam Apartment 31, Juhu Road, Santacruz (W), Mumba

3. Sh Sanjay Bansal, Haware Vrindavan Tower, ABD CHS, A-602, Sector 9, khanda Colony, New Panvel, Navi Mumbai 410206

4. Sh Biswanath Chakraborty, 43, Purbanchal North, Kalitala Link Road, Kolkata, Wes Bengal 700078

5. Smt. Sujata Chattopadhyay 6. Smt. Shruti Jayesh Shah

'. Smt. Sandhya Rohit Malhotra 8. Sh. Ganpat kashinath Patil

9. Sh. Ashok Omparkash Malik 10.Sh. Hem Chand Sirohi

11.Sh. Vijay Shyamsundar Maniyar Dear Sir(s)/Madam(s),

Reg.: Show Cause for Identification of default in the loan account of M/s Loha Ispaat Ltd with the Bank, as "Wilful" Please refer to notice dated 23.07.2021 issued by the bank vide which the event(s) of wilfu

called upon to rectify the default/s within 10 days of receipt of the said notice. However, you failed/neglected to take any action thereto. The facts of the matter were placed before the Committee for Identification of Wilful Defaulters ('Identification Committee') constituted in consonance with the RBI guidelines.

default perceived in the captioned loan account has been pointed out and you thereby

The Committee, in its meeting held on 10,09,2021, after going through facts of the matier& evidence on record, has concluded that events of default/s has occurred in the account which are wilful and substantial to classify you as 'Wilful Defaulter', inter alia for the following reasons: Diversion of Funds

1. The company had opened bank accounts with Kotak Bank and Yes Bank in June 2014 outside consortium inspite of having TRA account with State Bank of India. These accounts were opened without any confirmation from consortium banks and funds were being routed through this account totaling to Rs.20.25 Crore in FY 2015-16 and Rs.3.49 crore in FY

2. As per accounting records for FY 2012-13, one entity viz. V.K. Shah Steel (debtor) had an opening debit balance of Rs. 95.68 Crores, further during the year Rs. 29.30 Crore was paid and Rs. 72.35 Crores were received from this entity resulting in closing debit balance of Rs.52.63 Crores as on 31.03.2013. However, no sales accounted in the ledger for this

entity during FY2012-13

3. Receipts and payments transactions aggregating to Rs.39.84 Crores were accounted in FY 2012-13 in 2 ledgers classified as creditors i.e. Shatabdi Infrastructures Development Pvt.Ltd.and Jolly Vinimay Pvt.Ltd. with no purchase or expense transactions accounted in

4. Amounts aggregating to Rs.522.38 Crore were accounted on April 1, 2013 where amounts were transferred between debtors Creditors. The effect of these entries resulted n increase in both debtor and creditors balances as on those dates by Rs 522 8 Crore.

There have been instances where purchases have been accounted but the responding entry for receipt of material could not be traced.2,836 such entries noted during FY 2013-14 amounting to Rs.624.61 crores.

n case you feel aggrieved by the aforesaid conclusion of the Identification Committee, yo may make a submission/representation, if you so desire, to the Identification Committee for consideration and show cause as to why you should not be classified as "Wilful Defaulter Your submission/representation must reach us within 15 days of the receipt hereof and be sent either to Dy. General Manager, SASTRA Division, 3rd Floor, East Wing, Punjab National Bank, Head Office, Sector 10, Dwarka, New Delhi-110075 or through the Zonal SASTRA Mumbai.

If we do not receive any submission/representation of yours, it would be deemed that you have nothing to say in your defence against the conclusion of the Identification Committee Please take note that pursuant to submission/ non submission of your show cause, the Identification Committee shall proceed to pass an order with regard to declaration of the Wilful Defaulter as per the RBI guidelines.

The undersigned is the member of the Identification Committee constituted in consonance with the RBI directives and the Identification Committee has authorized the undersigned to send this show cause notice under his signature.

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (BANDRA BRANCH) R. A. E. SUIT NO. 139 OF 2020

Age 57 years, Occ Business, residing at R-2, 86, Raut Lane, Juhu, Mumbai 400 049.

Cell 9820059332, Email deepar vartak@gmail.com

SHRI. KANTILALDHIRAJLAL PANDIT Age Not Known, Adult,

PANDIT Age Not known, Adult Occu: Not Known both Nos. 1 and 2 are legal heirs and representative of smt. Jyotsna Dhirajlal Pandit (since deceased) Harishankar Nivas, Room No.2, Ground Floor, Situate at Survey No.43 Hissa No.2(part) Survey No.51, Hissa No.9 and portion of Juhu Gaothan bearing C.T.S No.96 and 961 to 5, 68 and 69 Jukar Wadi, Raut Lane, Juhu Mumbai 400049 Defendants The Defendants abovenamed.

has instituted the suit against the Defendants praying that defendants be ordered and decreed to vacate and hand over to the plaintiff quiet, vacant and peaceful possession of the suit premises viz.Harishankar Nivas, Room No.2, Ground Floor at Survey No.43, Hissa No.2(part), Survey No.51, Hissa No.9 and protion of Juhu Gaothan bearing C.T.S No.96 and 96 1 to 5, 68 and 69, Jukar Wadi, Raut Lane, Juhu, Mumbai 400 049 and for other reliefs You are hereby summoned to file your written statement with a list of documents relied upon on or before 8 November, 2021 at 02.45 P.M. and appear before the Court Room No 33 in person or by a duly authorized pleader of the Court, duly instructed and able to answer all material questions relating to the suit. You will bring with you or send by your pleader, any documents in which you defence and you are hereby required to take notice that in default of filing the written statement or you appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence.

Given under the seal of the Court

Additional Registra

Place : Mumbai

PUBLIC NOTICE

at large to investigate the title of Mrs. Perviz F Vapiwalla and Mr. Faredoon A Vapiwalla who are the Bonafide members of Versova Canvera Co-op. Hsg. Soc. Ltd., ("the Said Society") situated at Plot bearing C.S.T. No and 1085/2 at Jay Prakash Road Versova, Andheri (West), Mumbai 058., holding Share Certificate No. 9 ("the Said Share Certificate") consisting of five fully paid up shares of Rs. 50/- each bearing rs from 41 to 45 and Flat No. 301 the Third Floor **("the Said Flat"**) admeasuring about 845 sq. ft. Built up. Whereas by virtue of Agreement dated 18/10/1983, M/s. Dev Corporation

and Smt. Loveleen Prabhakar (herein referred to as the "First Party"). Mi Omorakash Pandit released all his rights, title and interest in the said flat to Mrs. Lovelee Prabhakar vide Deed of Release dated 13th January, 1984 and the same is missing then. Thereafter Mrs. Loveleen Prabhakar sold the said Flat to Mr. Arian Chetanram Kotwani and Agreement dated 10th March, 1988 (hereinafter referred to as the "Second Party"). Subsequently thereafter Mr. Arjan Chetanram Kotwani and Mrs. Pushpa Aria Banoo R Kelawalla and Faredoon A Vapiwall vide their Agreement dated 16th April, 1991 (hereinafter referred to as the "Third Party") By virtue of Will dated 6th March, 2006 Mi Sanoo R Kelawalla bequeathed all her rights title and interest in the said Flat to her only Daughter, Mrs. Perviz Vapiwalla. And no Mrs. Perviz F Vapiwalla (only legal heir o Late Banoo R Kelawalla) and Mr. Faredoon / Vapiwalla (hereinafter referred to as the "Fourth Party") are the bonafide members since 30th May, 2006 without any hindrance claims and objections from anyone and have been enjoying the membership and wnership rights of the said Flat No. 301

any kind of objection otherwise of whatsoever nature in respect of the said Flat and Lost/misplaced documents or title mentioned hereinabove and any other kind of claim of whatsoever nature in respect of **howsoever**, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below together with documentar vidence, within FIFTEEN DAYS from the date of Publication of this notice, failing which any such claim in, shall be deemed to have been waived and/or abandoned and thereafter no complaint/objection shall be intertained and the same shall be null and

Dated this 19th day of October, 2021

Mr. Suresh R. Sawant

(Ashok Kumar Mishra) Member of Identification Committee



NKGSB CO-OPERATIVE BANK LIMITED

Recovery Dept: Gr. Floor, Bimal Apartment, Hindu Friends Society Road, Jogeshwari (E), Mumbai - 400 060, Tel: 022 -28349616 / 28376816

> APPENDIX IV (RULE 8 (1))

POSSESSION NOTICE {FOR IMMOVABLE PROPERTY}

WHEREAS.

The undersigned being the Authorised Officer of NKGSB Co-op. Bank Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Enforcement) Act, 2002 (SARFAESI) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice on 01.11.2019 calling upon the following borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the receipt of said

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken Possession of the properties described here in below in exercise of the powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 12th October 2021.

The Borrowers' attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect o time available, to redeem the secured assets. The borrower and guarantors in particular and public in general are hereby cautioned not to deal with the

below mentioned properties and any dealing with the said properties will be subject to the charge of the NKGSB Co-op. Bank Ltd. for for an amount of **Rs. 19,19,419.84** as on **18.10.2021** and further interest along with incidental expenses thereon

Description of the properties mortgaged Guarantors 1.Mr. Sanjay Anandrao Patil Flat No. 302, area admeasuring 416 sq.ft. buit up, on 2. Smt. Shalini Anandrao Patil (Borrower) 3rd Floor, in the building known as Rajhans Apartment CHSL, constructed on a piece and parcel Since deceased hence through her Legal Heir

A. Mr. Sanjay Anandrao Patil

B. Mrs. Uiwala Pradeep Shankardasl C. Mr. Chandrakant Anandrao Patil 3. M/s. Ranger Creation

Name of the Borrower /Mortgagor /

of land bearing CTS No. 447, laying and being at village Pahad, Goregaon East, Mumbai 400 063 owned by Mr. Sanjay Anandrao Patil & Mrs. Shalin Anandrao Patil

AUTHORISED OFFICER, NKGSB Co-op. Bank Ltd

Place: Mumbai

DEEPAN CHANDRAKANT

2. MS. BHARATI DHIRAJLAL

this 29th June, 2020



(M. K. Shringare)

Dated:13/10/2021

Notice is hereby given to the Public in general

(thereinafter referred to as the "Builders" sold Flat No. 301 to Mr. Omprakash Pandi

Any person/party, judicial, quasi judicial authority, financial institution, bank having

Advocate High Court, Mumbai Shop No. 9, Nishant Society, Opp. Avinash Tower, Seven Bungalows, Andheri (West), Mumbai—53. Office:-8097002890. M-9821520712. Email:-adv.sureshsawant@gmail.com

not printed the notice and hence no hard copies of the notice will be provided. the said property by way of sale, exchange An advertisement requesting shareholders to register their mail id was published mortgage, charge, gift, inheritance, possession, lease, lien or otherwise in newspaper dated October 14, 2021. The same is also available on the

Central Depository Services (India) Limited ("CDSL") website www.evotingindia.com. Those members holding shares in physical form, whose e-mail addresses are not registered with the company, may register their e-mail address with Company's RTA, Datamatics Business Solutions Limited, Plot No.B-5, Part-B, Cross Lane, MIDC, Andheri (East), Mumbai - 400093, Tel: 022 6671 2001-6 Fax: 022-6671 2011, E-mail: investorsgrv@datamaticsbpm.com Website: www.datamaticsbpm.com

Members holding shares in demat form can update their e-mail address with their depository participants.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Tuesday, November 2, 2021 may cast their vote electronically on the Business as set out in the Notice of EGM through electronic voting system of CDSL from a place other than venue of EGM ("remote e-voting"). All the members are informed that:

i.the Business as set out in the Notice of EGM may be transacted through voting by electronic means:

ii.the remote e-voting shall commence on Saturday, November 6, 2021 (9.00 A.M); iii.the remote e-voting shall end on Monday, November 8, 2021 (5.00 P.M). iv.the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the EGM is Tuesday, November 2, 2021

v.any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of EGM and holding shares as of the cut-off date Tuesday, November 2, 2021 may obtain the login ID and password by sending a request at following email id's: evoting@cdslindia.com or issuer/RTA.

vi.A copy of the Notice of the EOGM can be accessed at www.evotingindia.com Members may note that:

a)The remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b)The facility for voting at the EGM shall be made available through e-voting by CDSL in the manner prescribed in EGM Notice;

c)The members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM but shall not be entitled to cast their vote again; d)A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the

cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting.

In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of www.evotingindia.com, or email at evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, MarathonFuturex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43, who will also address grievances connected with the voting by electronics means. Date: October 19, 2021 For Varun Global Limited

Jalaludin S. Shariff Jamal

Director DIN: 06862138

Place: Mumbai Date:19.10.2021

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

२ला मजला, कल्पतरु पॉईंट, शीव माटुंगा स्किम रोड नं. ८, शीव (पूर्व), मुंबई- ४०००२२.

<u>जाहिरात</u>

महाराष्ट्र प्रदृषण नियंत्रण मंडळात शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून सेवा करार पध्दतीने लघुलेखक पदासाठी शासन निर्णय क्र. संकिर्ण-२७१५/ प्र.क्र.१००/१३, दिनांक १७/१२/२०१६ नुसार नेमणूक करण्याकरिता इच्छुक असलेल्या तसेच अर्हता पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दिनांक २६/१०/२०२१, सायं. ५.०० वाजेपर्यंत आवेक जावक विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्पतरु पॉईट, दुसरा मजला, सिनेप्लॅनेट सिनेमा समोर, शीव सर्कल जवळ, शीव (पूर्व), मुंबई ४०० ०२२ येथे टपालाद्वारे किंवा स्वहस्ते अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतच्या अटी व शर्ती मंडळाच्या www.mpcb.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सदस्य सचिव

केबीसी ग्लोबल लिमिटेड

(पूर्वी कारडा कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड अशी ज्ञात) सीआयएनः एल४५४००एमएच२००७पीएलसी१७४१९४ **नोंदणीकृत कार्यालयः** २ रा मजला, गुलमोहर स्टेटस, बिझनेस बँक वर, समर्थ नगर, महात्मा नगर, नाशिक - ४२२००५.

दूरध्वनीः ०२५३-२३५१०९०, ई मेलः admin@kardaconstruction.com

सूचना

आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, सिक्युरीटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या रेग्युलेशन २९ ला अनुसरुन कंपनीच्या संचालक मंडळाची सभा सप्टेंबर ३०, २०२१ रोजी संपलेल्य तिमाही आणि अर्धवर्ष समाप्ती करीता कंपनीच्या अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष (मर्यादित अहवाल) इतर बाबींसह विचारात, मंजूर करण्याकरीता आणि पटलावर घेण्याकरिता सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

सदर अनुसरुन, कंपनीने कोड ऑफ कंडक्ट फॉर प्रोहिबिशन ऑफ इन्सायडर ट्रेडिंग अन्वये असलेल्या इन्सायडर्स कव्हर्डकरीता २५ ऑक्टोबर, २०२१ रोजी निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद कालावधी (म्हणजेच ट्रेडिं विंडो बंद) करण्याचे ठरविले आहे. धन्यवाद

आपले विश्वास

केबीसी ग्लोबल लिमिटेड करीत मयुरा मराटे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

सभा. क्र. ४४६७८

डाईश बॅक एजी

(जोडपत्र IV (नियम ८(१))) कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **डॉईश बँकेचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सह वाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २१ जून, २०२१ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. सिध्दार्थ एज्यकेशन सर्व्हिसेस लि. आणि विनय शांताराम भागवत ह्यांना सचनेत दिलेल्य रु.३,३८,१६,६०३,६१/- (रुपये तीन कोटी अडतीस लाख सोळा हजार सहाशे तीन आणि एकसष्ट पैसे मात्र) रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसात करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे केर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या **मिळकतीचा सांकेतिक** कब्जा त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(४) सह वाचता सदर रुल्सच्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर १४ **ऑक्टोबर. २०२१** रोजी घेतला

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार डॉईश बँकेच्या रु.३,३८,१६,६०३.६१/**– (रुपये तीन कोटी** अडतीस लाख सोळा हजार सहाशे तीन आणि एकसष्ट पैसे मात्र) आणि त्यावरील व्याज य रकमेसाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

(१) माजिवडे रोड, लोढा पॅरडाईस, माजिवडे, ठाणे ४००६०१ येथे स्थित लोढा लुक्सोरीया मोजमापित . ३०५४ चौ. फू. किंवा तत्सम, क्लिअरमॉन्ट ए, ए विंग, २०वा मजला, ए २००१ चे ते सर्व भाग आणि

) बैंक ऑफ़ बड़ीदा रोड, नालासोपारा पश्चिम, ता. वसई, जि. पालघर-४०१२०३.

म्हणन दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट. २००२ (ॲक्ट क्र. ५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचत

कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक ०३/०६/२०२१ रोजीस मागणी सचना जार्र

करून कर्जदार मे. ओम कॉन्ट्रॅक्टर्स आणि इंग्ज श्री. दुर्गादास शिवाजी (त्याचे प्रोप्रायटर नि कर्जदार द्वारे) आणि हमीदार श्री. दिलिप सखाराम चव्हाण यांना सूचनेमध्ये नमूद केलेली खकम रू. २१,२२,५०२.५९ (रुपये एकवीस

लाख बावीस हजार पाचशे दोन आणि पैसे एकोणसाठ मात्र) ३१/०५/२०२१ रोजीस च्यासह ०१/०६/२०२१

पासून पढील व्याज आणि अनुषंगिक प्रभारासह ही रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत

कर्जटागंनी सदरह रक्कम चकरी करण्यामध्ये कम्प केलेली आहे. कर्जटार/हमीटार आणि सर्वसाधारण जनतेस याटारे सचन देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टर

कलम १३(x) च्या अन्वये त्यांना/तिला पटान केलेल्या अधिकाराचा वापर करून १३ **ऑक्ट्रोबर २०२**१ रोजी येथे

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना यादारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्य

देवधेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवधेवीचा व्यवहार हा **बँक ऑफ बडोदा**,

नालासोपारा (पश्चिम), ठाणे, मंबर्ड च्या रु. २१,२२,५०२,५९ (रुपये एकवीस लाख बावीस हजार पाचरे

दोन आणि पैसे एकोणसाठ मात्र) ३१/०५/२०२१ रोजीस च्यासह ०१/०६/२०२१ पासून बँकेद्वारे उपर्जित पुढील

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार कर्जदारांचे

स्वादा राजकताथ वणाजकताथ वणाज फर्तेट क्र. ००३, तळमजला, जी विंग, हंस अगार्टमेंट, सन्हें क्र. १२८, हिस्सा क्र. १, गाव गोखिवरे, तालुका वसई, जि. पालपर. सिमाबद्ध: पश्चिमेद्वारे: मोकळे क्षेत्र, पूर्वेद्वारे: हंस विजय आश्रम, दक्षिणेद्वारे: पॅसेज, उत्तरेद्वारे:

(२) इआरएस रोड, चेंदाणी, ठाणे ४००६०१ येथे स्थित चिराग आर्केड, १ला मजला, कार्यालय क्र. १ चे ते सर्व भाग आणि विभाग

दिनांकः १९/१०/२०२१

Bank of Baroda

प्राधिकृत अधिकारी, डॉईश बँक ए.जी

नालासोपारा शाखा:- दकान क्र. ५२-५९, सिव्हिक सेंटर, स्टेश

दर.: ०२५०-२४०७७०५/७७०६

ईमेल: nalaso@bankofbaroda.com,



नालासोपारा शाखा: – दुकान क्र. ५२-५९, सिव्हिक सेंटर, स्टेशन रोड, नालासोपारा पश्चिम, ता. वसई, जि. पालघर-४०१२०३. दर.: ०२५०-२४०७७०५/७७०६

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा, नालासोपारा (पश्चिम), ठाणे, मुंबई** चे प्राधिकृत अधिकार्र हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट. २००२ (ॲक्ट क्र. ५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम महवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक ०३/०६/२०२१ रोजीस मागर्ण पूचना जारी करून कर्जदार में. आशिष एंटरप्रायञ्जेस (त्याचे प्रोप्रायटर नि कर्जदार श्री. विजय कुमार ओमप्रकाश मिश्रा द्वारे आणि हमीदार श्री. सुनिल लालचंद गुप्ता यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम . ३१,६४,०८३.९९ (रुपये एकतीस लाख चौसष्ट हजार त्र्याऐंशी आणि पैसे नव्याणव मात्र)

देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे न्तिम १३(४) च्या अन्वये त्यांना/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून **१४ ऑक्टोबर, २०२१** रोजी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

वेशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्य देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा **बँक ऑफ बडोदा,** नालासोपारा (पश्चिम), ठाणे, मुंबई च्या रु. ३१,६४,०८३.९९ (रुपये एकतीस लाख चौसष्ट हजार त्र्याऐंशी **आणि पैसे नव्याणव मात्र)** ३१/०५/२०२१ रोजीस च्यासह ०१/०६/२०२१ पासून बँकेद्वारे उपर्जित पुढील व्याज आणि अनुषंगिक प्रभाराच्या रकमेच्या आकाराच्या अधीन राहील.

नक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

जिमनीवरील धरी कॉम्प्लेक्स, ओम नगर, वसई रोड, वसई पश्चिम येथे स्थित न्य सयोग को ऑप, हौसिंग सोसायर्ट ा. मधील सुयोग अपार्टमेंट च्या तळमजल्यावरील फ्लॅट क्र. ए४. सिमाबद्ध: **पश्चिमेद्वारे:** बी विंग, **पूर्वेद्वारे:** रोड, दक्षिणेद्वारे: रोड, उत्तरेद्वारे: सुभाष को ऑप.हौ.सोसा.लि.

प्राधिकृत अधिकारी (बँक ऑफ बडोदा)

सोने लिलाव नि आमंत्रण सूचना

खालील नमूद कर्जदारांना एफ६ कॅपिटल ॲण्ड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (एफ६सीएफ) कडून त्यांनी घेतलेल्या सोन्याच्या दागिण्यांच्या सापेक्ष सविधेकरिता ''सुविधा'') त्यांची थकबाकी रक्कम चुकती करण्यासाठी सूचना जारी करण्यात आली होती. कर्जदारांनी सुविधेच्या अंतर्गत त्यांची थकबाकी चुकती करण्यास कसूर केल्यामुले आम्हाला २७ ऑक्टोबर, २०२१ रोजी तारण सोन्याच्या दागिण्यांची लिलाव करणे भाग पडले आहे. जर सदर लिलावातुन अधिक रक्कम वसुल झाली तरती संबंधित कर्जदारांना परत करण्यात येईल. आणि जर तेथे लिलावानंतर तुट जाणवली तर योग्यत्या कायदेशीर कार्यवाही मार्फत कर्जदारांनाकडून वसुल करण्यात येईल. एफ६सीएफ कडे अगोदर कळविल्याशिवाय लिलावातून खालील कोणतीही रक्कम काढुन घेण्याचे अधिकार आहेत. पुढे, एफ६सीएफ ने कोणत्याही पूर्व सचनेशिवाय लिलावाची तारीख बदलण्याचा हक्क राखुन ठेवला आहे.

२०/२१-००३१०, एफ६-२०/२१-००४८१, एफ६-२०/२१-००४९२, एफ६-२०/२१-००२२८, एफ६-२०/२१-००७७२, एफ६-२०/२१-००८२२, एफ६-२०/२१-०१०११, एफ६-२०/२१-००४२३, एफ६-२०/२१-००३०४, एफ६-२०/२१-००४८२, एफ६-२०/२१-००४२९, एफ६-२०/२१-००६७२, एफ६-२०/२१-००८४५, एफ६-२०/२१-००३६७, एफ६-२०/२१-००५५९, एफ६-

> सही/-प्राधिकृत अधिकारी एफ६ कॅपिटल ॲण्ड फायनान्स लि. करीता

(पूर्वी एक्सेल इन्फोवेज लिमिटेड ह्या नावाने ज्ञात)

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS

www.freepressjournal.in

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की आमचे

अशील श्री. सादझबेर शेख यांच्यावतीने आम्ही

क्लॅट क्रमांक ८, २ रा मजला, योगीराज प्लाझा

बी. सी नं. ५१२/१/३. वाणीहाऊस. द्वारका

सर्कल च्या पुढे, व्होक्हार्ट हॉस्पिटलसमोर

नाशिक ४२२००१, (सदर मालमत्ता), या

मालमत्तेच्या हक्कांची पडताळणी करीत असताना

असे आढळून आले की सदर मालमत्तेसंबंधित

काही मळ कागदपत्र शोधनही सापडत नाहीत व

येथील कार्यालयात मूळ नोंदणीकृत क्र

४२३०/२०११ सोबत मूळ नोंदणीकृत पावती

(३) मूळ कन्व्हेयन्सडीड ऑफ अपार्टमेंट करार

दिनांक १६/०४/२०१९, सब रजिस्ट्रार नाशिक

३ येथील कार्यालयात मूळ नोंदणीकृत क्र

२५९०/२०१९ सोबत मूळे नोंदणीकृत पावती

(४) ७/१२ उतारा दिनोंक १०/०४/२०१९

. (५) रु. २४६०००/० ची ओसी आर पावती.

सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणत्याही व्यक्तीचा

उत्तराधिकार, गहाणखत, बक्षीसपत्र, भाडेकरार

वहिवाट, धारणाधिकारप्रभार, न्यास, देखभाल,

सुविधाधिकार अथवा वरील नमूद केलेल्या मूळ

कागदपत्रांच्या आधारे वा अन्य कोणत्यार्ह

स्वरुपात कोणताही दावा असल्यास त्यांनी

त्यासंदर्भात अधोहस्थाक्षरितांना सदर सूचनेच्या

तारखेपासून १४ दिवसांच्या आत त्यांच्य

कार्यालयात लिखित स्वरुपात सचित करावे

अन्यथा अशा कोणत्याही दाव्याच्या संदर्भात

विना विक्री व हस्तांतरण पर्ण करण्यात येईल

काही असल्यास, तो अधित्यागित समजल

मालमत्तेचे परिशिष्ट

फ्लॅट क्रमांक ८, २ रा मजला, योगी राज

ऱ्लाझा-बी, सी नं. ५१२/१/३, पी. एन. ३

वाणी हाऊस, द्वारका सर्कलच्या पुढे, व्होक्हार्

रिध्दी सिध्दी बिल्डिंग, टीचर कॉलनी जवळ

वकील आणि कायदेशीर सल्लागार

बांद्रा पूर्व, मुंबई ४०००५१

सही/-

निलेश रा. गमं

हॉस्पिटल समोर, नाशिक ४२२००१.

दिनांकः /१०/२०२१

प्राधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र,

कर्जदार/संचालक/हमीदाराचे नाव

संचालक आणि हमीदारांचे नावः श्रीम. अनुराधा जीतेंद्र चौधरी, श्री. जीतेंद्र

संचालक आणि हमीदारांचे नाव: श्रीम. अनुराधा जीतेंद्र चौधरी, श्री. जीतेंद्र

सिंग चौधरी, श्री. फ्रान्सिस न्युनिसस, श्री. अमित बी. लिग्रास, श्री. अमिर ए.

कर्जदाराचे नाव: मे. अनामयी फार्माकेम प्रा. लि.

कर्जदाराचे नाव: मे. अनामयी फार्माकेम प्राः लि

सिंग चौधरी, श्री. फ्रान्सिस न्युनिस, श्री. अमित बी. लिंग्रास

ोंदणीकृत कार्यालयः३१-ए, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्य लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-५३. २२-२६३९४२४६, फॅक्स ०२२-२६३९४२४८ ई-मेल : cs@excel-infoways.com वेबसाईट : http://www.excel-infoways.com

नेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट अशा कागदपत्रांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. (१) पुष्पाबाई शंकर ठाकूर आणि करीम फतरुभाई तांबोळी यांच्याील मूळडीडी ऑफ अपार्टमेंट करार दिनांक २२/०७/२०१०, सब रजिस्ट्रार नाशिक ३ येथील कार्यालयात मूळ नोंदणीकृत क्र. ६८१३/२०१० सोबत मूळ नोंदणीकृत पावती (२) करीम मतरुभाई तांबोळी आणि अनिसाबीशेख दगडू तांबोळी यांच्यातील मूळ डीडी ऑफ अपार्टमेंट करार दिनांक www.bseindia.com आणि www.nseindia.com १३/०४/२०११, सब रजिस्ट्रार नाशिक ३ संकेतस्थळावर सद्धा उपलब्ध आहे.

> स्थळ : मुंबई पजा चौहान

जाहीर सूचना

सामान्य जनता व सर्व संबंधिताना याद्वारे सचना देण्यात येते की. आम्ही

सौ. बबीता सिंग यांच्या नावामधील नामाधिकार तपासत असून, आमचे अशिलांनी याखाली लिखित परिशिष्टात नमूद मिळकतीच्या संदर्भातील पुढील अनोंदणीकृत आणि स्टॅम्प न केलेली नामाधिकार दस्तावेज

- ऐलावडी यांच्यातील निष्पादित २६/०७/१९७९ रोजीचा विक्रीकरिताचा करार. २. सौ. देविंदर ऐलावडी आणि कुमारी झरिन
- १५/१२/१९८४ रोजीचा विक्रीकरिताचा करार. ३. सौ. लता एस. शिंदे आणि सौ. सय्यद
- २६/०६/२००० रोजीचा विक्रीकरिताचा
- जयिकशन मुलचंद थडानी यांच्यातील निष्पादित ०६/०६/२००२ रोजीचा विक्रीकरिताचा करार.

इच्छक आहेत.

कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर मिळकत किंव त्याच्या कोणत्याही भागावर कोणताही हक्क नामाधिकार, हक्कदारी, मागणी किंवा इस्टेट हितसंबंध जसे की मालकी, खरेदी, हस्तांतर अदलाबदल, लेट, वारसा, शेअर, कब्जा, सविधाधिकार, विश्वस्थ, अभिहस्तंकन किंवा भार जर असल्यास तसे लिखित स्वरूपा निम्नस्वाक्षरीकारांना खालील दिलेल्या पत्त्यावर तशा दावे आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अधिकृत दस्तावेजांसह या प्रकाशनाच्या तारखेपासूान १५ दिवसांत तसे दावे/आक्षेप कळवावे कसूर केल्यास दावे अस्तित्वात नसल्याचे मानले जातील आणि तशा सचनेच्या संदर्भाशिवाय दावे त्यागीत मानले जातील याची कपया नोंद घ्यावी.

मिळकतीचा परिशिष्ट

गाव वर्सोवा, तालुका अंधेरी, मुंबई चा ४ मोजमापित ४०० चौ. फु.बिल्टअप क्षेत्र.

सचिन व्ही. मसुरकर एसव्हीएम लीगल वकील उच्च न्यायालय

एक्सेल रिॲल्टी एन इन्फ्रा लिमिटेड

सीआयएनः एल४५४००एमएच२००३पीएलसी१३८५६८ अधिकृत भांडवल ः रु. १००,००,००,०००. पेड अप कॅपिटल : रु. ९४,०४,६३,३७०

सूचना

नेयमावली, २०१५ च्या रेग्युलेशन २९ सह रेग्युलेशन ४७ सह त्या अनुषंगाने ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामार्ह अन्य बार्बीसह विचारात घेण्यासाठी आणि मंजर करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ६/२०२१-२०२२ र्च मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. संचालक मंडळाची सभा आणि अधिक तपशील कंपनीच्य कंपनीच्या वेबसाईट www.excel-infoways.com व देखील आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट एक्सेल रिॲल्टी एन इन्फ्रा लिमिटेड करित

हरवली/गहाळ झाली आहेत;

- १. सौ. अमीता चड़ा आणि सौ. देविंदर
- जुस्सा यांच्यातील
- झुबेनदुन इश्तियाक यांच्यातील निष्पादित सौ. सय्यद झुबेनद्न इश्तियाक आणि श्री.

एक सौ. रुपाली चव्हाण या याखाली लिखित

परिशिष्टात नमूद मिळकत खरेदी करण्यास इच्छक आहेत आणि सदर मिळकतीच्या गहाणाच्या मार्गे बँक/वित्तीय संस्था यांच्याकडून गृह कर्ज सुविधा प्राप्तीकरिता

बंगलो, वर्सोवा क्रॉस रोड शांतीनिकेतनसमोर, अम्धेरी(पश्चिम), मुंबई ४०० ०५३ येथील सीटीएस क्र.१३६१ धारक जिमनीच्या भाग आणि विभागावर स्थित विभावरी सीएचएस लि.. अशा ज्ञात इमारतीमधील फ्लॅट क्र. ०३, १ला मजला,

कार्यालय क्र. १०१/२०४, नॅशनल इन्श्युरन्स इमारत, १ला मजला, डीएन रोड, सुविधा हॉटेलवर, मुंबई डिस्ट. को.ऑप. बॅकसमोर, सीएसटी, मुंबई-४००००१ दूर.: ०२२-२२०७३७३१/३३

जाहीर सूचना

याद्वारे सुचना देण्यात येते की, <mark>१. श्री. सज्जनकुमार डी. गोएंका, २. श्री. सुरेश</mark> **डी. गोएंका आणि ३. श्री. नरेंद्रकुमार डी. गोएंका** सर्व राहणार ४ शिवकुंज, ११वा रस्ता, जेव्हीपीडी स्किम, जुह, विले पार्ले (पश्चिम), मुंबई-४०००४९ यांनी एकत्रितपणे माझ्या अशिलांना सर्व भार, कर्ज आणि दायित्वापासून मुक्त खालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक तपशीलवार विवरणीत मिळकत विकण्यास आणि हस्तांतरीत करण्यास तयार आहेत आणि माझे अशिल ती खरेदी आणि संपादित करण्यास तयार आहेत.

मला माझ्या अशिलांद्वारे परिशिष्टातील मिळकतीच्या संदर्भातील **१. श्री**. सज्जनकुमार डी. गोएंका, २. श्री. सुरेश डी. गोएंका आणि ३. श्री. नरेंद्रकुमार **डी. गोएंका** यांच्या नामाधिकारांचा तपास करण्याचे सूचित करण्यात आले आहे कोणतीही व्यक्ती/व्यक्तींचे सदर मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागावर विक्री, भेट, भाडेपट्टा, वारसा, अदलाबदल, गहाण, प्रभार, धारणाधिकार, विश्वस्त, ताबा, सुविधाधिकार, जप्ती आणि अन्य कोणत्याही स्वरूपाचे कोणतेही हक्क. नामाधिकार. हितसंबंध असल्यास किंवा दावा असल्यास त्यांनी यादारे तो सर्व गुष्ठचर्थ दस्तावेजांच्या प्रमाणित सत्यप्रतींसह त्याचा/तिचा/त्यांचा कोणताही दावा/दावे असल्यास सदर प्रसिध्दीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत रजिस्टर्ड पोस्टादारे लेखी स्वरूपात मला कळविणे आवश्यक आहे. कसर केल्यास माझे अशिल अशा दावे आणि/किंवा आक्षेपाच्या कोणत्याही संदर्भाशिवाय खालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक तपशीलवार विवरणीत मिळकतीचे खरेदी व्यवहार पूर्ण करतील. असे कोणतेही दावे आणि/किंवा आक्षेप असल्यास. ते त्यागित आणि/किंवा परित्यागित समजण्यात येतील.

मिळकतीचे परीशिष्ट

मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील गाव गोरेगाव, तालुका बोरिवलीचे अंधेरी-मालाड लिंक रोड, ओशिवरा, गोरेगाव (पश्चिम), मुंबई- ४००१०२ येथे असलेले आणि वसलेले स्थित सी.टी.एस क्र. १ए/१/बी/७ए/१ धारक जमिनीवर बांधकामित ''वाइंडसर ग्रॅंड रेसिडन्सेस'' अशा ज्ञात बिल्डिंगमधील पोडियम लेवल येथील २ कव्हर्ड कार पार्किंग स्पेसेस सह मोजमापित अंदाजे १९४.६० चौ.मी (बिल्ट-अप क्षेत्र)शी संलग्नित १६२.११ चौ. मी. (चटई क्षेत्र)शी संलग्नित १७४५ चौ. फू. १९वा राहण्यायोग्य मजला(२४वी लेवल) वरील ''ए'' विंग मधील अपार्टमेंट क्र.२४०२.

मुंबई, दिनांक १९ ऑक्टोबर, २०२१ रोजी.

रानू गोलम वकील आणि सॉलिसिटर

युनिट क्र. ६३०, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रिअल इस्टेट ऑफ न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई- ४०० ०५३



एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

नोंदणी कार्यालय: लक्ष्मी सदन, ३६१, व्ही.पी. रोड, गिरगाव, मुंबई - ४००००४

वसुली विभाग : बिमल अपार्टमेंट, तळमजला, एच.एफ. सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू) मुंबई - ४०००६०, फोन क३. (०२२) २८३७ ६८१६, २८३४ ९६१६, २८२०३६०३ ईमेल : recovery@nkgsb-bank.com

उद्घोषणा

वस्तु काढून घेणे - जुने भंगार, इतर जंगम किरकोळ वस्तु

आम्ही म्हणजेच एनकेजीएसबी बँक लि., याद्वारे श्री. राम शरण स्वामी शरण पाठक, सध्या राहणार झांशी - घर क्र. २३६, नानक गंज, सिप्री बाजार, झांशी, उत्तर प्रदेश २८४००३, यांच्यासाठी ०४.०२.२०२० पासून बँकेच्या प्रत्यक्ष कब्जात असलेल्या अशा श्री. हितेश बी. शेट्टी आणि सौ. सुलोचना बी. शेट्टी यांनी गहाण ठेवलेल्या आणि मालकीचा फ्लंट क्र. ३०२, ३ रा मजला, सी/०२ विंग, माधव सृष्टी, ओमकारेश्वर पशुपतीनाथ सी.एच.एस. लि., अशी ज्ञात सोसायटी गोदरेज हिल रोड जवळ, बारवेगाव, कल्याण पश्चिम, ठाणे - ४२१३०१ येथे असलेले नगण्य मुल्याचे तुमचे जुने भंगार आणि इतर जंगम किरकोळ वस्तु काढून घेण्यासाठी उद्घोषणा करीत आहोत.

तुम्हाला सदर उद्घोषणेपासून ७ दिवसात तुमचे जुने भंगार आणि इतर जंगम किरकोळ वस्तु कादून घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे कसूर केल्यास आम्हाला पुढील कोणत्याही सूचनेशिवाय सदर जुने भंगार आणि इतर जंगम किरकोळ वस्तु निकाली काढण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही, याची कृपया गांभियाने नोंद घ्यावी.

> सही / -प्राधिकृत अधिकारी एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि. (सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत)

FEDERAL BANK

नेरुळ शाखा

सोने कर्ज-विक्री सूचना

सर्व संबंधित आणि सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, सोने दागिने हे खालील नमूद सोने कर्ज खात्यात दि फेडरल बँक लि. च्या नेरूळ शाखेकडे तारण आहेत, जे विमोचनाकरिता थकीत आहेत आणि जे वारंवार सूचना पाठवूनही विमोचित करण्यात आलेले नाहीत, ते खाजगी विक्रीद्वारे २८.१०.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी खाते बंद न केल्यास, खाजगी विक्रीद्वारे विकण्यात खात्याचे नाव निञ्चळ वजन (ग्रॅम) खाते क्रमांक

<u>७५८६२०००१५७६५</u>	अनंत कृष्णा साबू	५३
<u>७५८६१०००४७०३३</u>	अनंत कृष्णा साबू	४६.९
७५८६१०००४६५९७	अनंत कृष्णा साबू	६७.५
७५८६१०००४७८४३	अनंत कृष्णा साबू	१३.६
७५८६१०००४७०४१	अनंत कृष्णा साबू	७१.९
<u>७५८६२०००१५०७०</u>	मुस्ताक चौधरी	२१३.३
<u>७५८६१०००४०८०६</u>	मुस्ताक चौधरी	१७१.१
<u>७५८६१०००४०८१४</u>	मुस्ताक चौधरी	२०३.८
<u> </u>	राजेश नारायण परिहार	८३
<u>७५८६४०००१९८३१</u>	संतोष भगवान घाडगे	90.9
<u>७५८६२०००१५९४८</u>	संतोष भगवान घाडगे	१४.५
<u>७५८६४०००१९८१५</u>	संतोष भगवान घाडगे	₹४.₹
<u>७५८६४०००१९८२३</u>	संतोष भगवान घाडगे	६८.५
७५८६१०००४३४८७	संतोष भगवान घाडगे	३४.६
<u>७५८६२०००१५३९३</u>	विपुल शितलाप्रसाद सिंग	47.7
<u>७५८६४०००१९३०२</u>	मुकेश करोटिया	१८.३
७५८६२०००१५९९७	अंजना विपुल सिंग	२९.६
	वरिष्ठ त्यवस्थाप	क आणि शाखा प्रमुख

दिनांक: १८.१०.२०२१ शाखा नेरुळ

Ca kotak

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड नोंद. कार्यालय: २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई- ४०० ०५१.

www.kotak.com लिलाव-सूचना

खालील नमूद कर्जदारांनी खाली विनिर्दिष्ट केल्यानुसार सोने दागिने/वस्तु गहाण ठेवून सोने कर्ज सुविधा घेतली आहे. कर्जदारांनी हप्ते आणि थकबाकी रेकमेची परतफेड करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे बँकेला थकीत रकमांची परतफेड करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्याकरिता सूचना जारी करणे भाग[े]पडले. तथापि, कर्जदार त्यांची उर्वरित थकबाकीची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यामुळे बँकेच्या नावे तारण ठेवलेल्या सोने दागिन्यांचा लिलाव करणे बँकेला भाग पडत आहे. वर वर्णन केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा खुला लिलाव येथे करण्यात येईल :-

दिनांकः २८-ऑक्टो.-२०२१ स्थळः संबंधित शाखा आवार

एपीपी/एपीएसी	पक्षकाराचे नाव	राज्य	ठिकाण	उप ठिकाण	ढोबळ वजन
जीएलएन१८०३०६३	श्री. राहुल दिलीप प्रधान	महाराष्ट्र	अलीबाग	अलीबाग	२००.६१
जीएलएन१८२८६५७	श्रीम. स्मिता दिलीप प्रधान	महाराष्ट्र	अलीबाग	अलीबाग	१६३.३५
जीएलएन१८४२५६५	श्रीम. स्मिता दिलीप प्रधान	महाराष्ट्र	अलीबाग	अलीबाग	१८७.१३
जीएलएन१९९७८१४	श्री. संजय राजाराम घेरडे	महाराष्ट्र	अलीबाग	अलीबाग	६०.८५
जीएलएन१९४३५१८	श्री. अनिकेत राम ठाकुर	महाराष्ट्र	अलीबाग	अलीबाग	૭૭.૪૪
जीएलएन१९२६०५१	श्रीम. करिश्मा दुलाल दास	महाराष्ट्र	अलीबाग	अलीबाग	२३.९६
जीएलएन१९५०६७१	श्रीम. करिश्मा दुलाल दास	महाराष्ट्र	अलीबाग	अलीबाग	२८.१०
जीएलएन१४५७४७२	श्री. अमित सुदाम दराडे	महाराष्ट्र	नेरुल	ऐरोली	३९.०९
जीएलएन१७०५१९०	श्री. विशाल सिंह	महाराष्ट्र	नेरुल	ऐरोली	८६.६१
जीएलएन१९९७३४६	श्री. महेंद्र अंकुश जाधव	महाराष्ट्र	नेरुल	ऐरोली	१७.९८
जीएलएन१८२१३६६	श्रीम. मनीषा सरोज	महाराष्ट्र	नेरुल	ऐरोली	७०.९०
जीएलएन१९५९०१४	श्री. सचिन गंगाराम घुले	महाराष्ट्र	पनवेल	ऐरोली	७४.५२
जीएलएन१९२७१८२	श्री. सिद्धार्थ अरुण देशमुख	महाराष्ट्र	पनवेल	ऐरोली	१६७.७४
जीएलएन१८०५२६८	श्री. हरेश हिरामण पाटिल	महाराष्ट्र	पनवेल	ऐरोली	७५.७०
जीएलएन१९९०९२९	श्री. धरम बाबुराव इजारे	महाराष्ट्र	पनवेल	ऐरोली	१४.००
जीएलएन१९३२८८५	श्रीम. मंदा भोईर	महाराष्ट्र	पनवेल	ऐरोली	५९.९१
जीएलएन१९९२०७६	श्री. सदानंद धोंडू भोईर	महाराष्ट्र	पनवेल	ऐरोली	१८.३१

बोलीदारांना कलिना शाखेत लिलावाच्या दिवशी २७-१०-२०२१ रोजीस सायं. ४ वा. पूर्वी तपासणीकरिता त्यांचे मूळ छायांकित-ओळखपत्र, स्वाक्षरी आणि पत्त्याचा पुरावा त्यासह दोन सध्याचे फोटोग्राफ्स सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. बँक बोलीदारांस कोणतीही सुचना न देता लिलावाचे ठिकाण/तारीख/वेळ बदलण्याचे वा लिलाव रद्द/उच्चतम बोली अंतिमकरण्याचे प्राधिकार राखुन ठेवत

ग्राहकाच्या खात्यांमधून लिलावाच्या प्रक्रियेची रक्कम घेतली जाईल. बोलीची रक्कम खातेदाराच्या खात्यातील रकमेच्या आसपास नसल्यास . सदर रक्कम ग्राहकाच्या बोलीतून घेण्याचे अधिकार बँकेकडे राखून ठेवले जातील. लिलावाच्या अटी आणि शर्तीसंबंधी कोणत्याही पुढील तपशील/सहाय्य/स्पष्टीकरणकरिता, तुम्ही श्री. अपफान पारकर

९७६९८९३२४९ येथे संपर्क साधणे आवश्यक आहे

कॉपोरेट कार्यालय : कोटक इन्फिनिटी, बिल्डिंग क्र. २१, इन्फिनिटी पार्क, जनरल ए. के. वैद्य मार्ग, मालाड (पू.), मुंबई- ४०००९७.

खर्च आणि परिव्यय (वजा रोख वसुली, काही असल्यास) मिळकतीनुसार (जी एकत्रितरित्या विक्री करण्यात येणार आहे) राखीव किंमत खालीलप्रमाणे

आहे'' तत्वाने २५.११.२०२९ रोजीस विक्री करण्यात येणार आहेत.

मागणी सूचनेची

तारीख

३१.१०.२०१४

०५.१२.२०१६

ठिकाणः मुंबई

बँकेचे नाव

(धनको)

स्टेट बँक ऑफ इंडिया

कॅनरा बँक

अनु क्र.	नामाधिकार धारकाचे नाव/ जंगमगहाण वस्तू	प्रभारधारकाचे नाव	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत (रु. करोड मध्ये)	इसारा अनामत रक्कम (इअर)
संच।	मे. अनामयी फार्माकेम प्रा. लि.	स्टेट बँक ऑफ इंडिया	इंडस्ट्रीयल जमीन आणि इमारत, प्लॉट क्र. के-३७ गाव- सालवड, तारापूर एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, कालोडे नाका, नवापूर रोड, बोईसर (पश्चिम), ता. आणि जि पालघर, महाराष्ट्र, पिन-४०१५०६ येथे स्थित (जमीन क्षेत्र २९३५ चौ. मी.) (बिल्ट अप क्षेत्र- ३४७३ चौ. मी.)	પ .૦પ	40,40,000
संच ॥	मे. अनामयी फार्माकेम प्रा. लि.	स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक	प्लॉट ॲन्ड मशिनरीज, प्लॉट क्र. के-३७ गाव-सालबड, तारापूर एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, कालोडे नाका, नवापूर रोड, बोईसर (पश्चिम), ता. आणि जि पालघर, महाराष्ट्र, पिन- ४०१५०६ येथे	१.१९	११,९०,०००
एकूण रा	एकूण राखीव किंमत आणि इअर (एकत्रित आधारावर) ६.२४ ६२,४०,०००				

टीप: संच क्र. १ आणि संच २ एकत्रित आधारावर विकण्यात येईल आणि दोन्ही मिळकतीकरीता वेगळी एकत्रित बोली असेल. बोलीदारांनी दोन्ही मिळकतीकरीता बोली लावाबी आणि वेगळी लावू नये.

सचे १ आणि सचे २ कराता एकात्रत बालाची रखिवि किमत: रु. ६.२४ कराड आणि इअर: रु. ६२,४०,०००/ –		
ई-लिलावाची तारीख आणि वेळ	दिनांकः २५.११.२०२१, वेळ: ६० मिनिटे	
	स.११.०० ते दु. १२.०० प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह	
बोली वाढविण्याची रक्कम	रु. १,००,०००/- आणि रुपये एक लाख च्या पटीत	
इअर आणि सहभागी होण्यासाठी विनंतीपत्र/ केवायसी दस्तावेज/पुरावे	२३.११.२०२१ रोजी किंवा पूर्वी, सायं. ४.३० पूर्वी	
सादर करण्याची तारीख आणि वेळ		
मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख आणि वेळ	१७.११.२०२१ (बोईसर) स. ११.०० ते दु. ३.००	
संपर्क व्यक्ती/संपर्क क्रमांक	श्री. नागमणी कुमार- ९६९९११८०३३	

सदर प्रकाशन हे सर्व संबंधीत पक्षकारांना ई-लिलावाकरीता ३० दिवसांची आगाऊ सूचना आहे. कॅनरा बँकेने ०७.०९.२०२१ दिनांकीत पत्राद्वारे कॅनरा बँकेकडे जंगमगहाप नशिनरींची विक्री करण्याकरीता एसबीआयला संमती दिली विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता. स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंची वेबसाईटमध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा:

सही/ दिनांक : १८.१०.२०२१

(अशोक कुमार मिश्रा) अभिनिर्धारण समितीचे सभासद)

🕽 बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

३१/०५/२०२१ रोजीस च्यासह ०१/०६/२०२१ पासून पुढील व्याज आणि अनुषंगिक प्रभारासह ही रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते. . हर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे. कर्जदार/हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचन

नारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार कर्जदारांचे


वर्व्हे क्र. ४४ (भाग) आणि ४एसओ (भाग), गाव दिवाणमन, तालुका वसई, जिल्हा पालघर धारक एन.ए

कर्ज क्र. ची सूची एफ६-२०/२१-००५५४, एफ६-२०/२१-००३४८, एफ६-

पढील माहिती. अटी आणि शर्ती आणि लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याकरिता इच्छुक पक्षकार व्हॉटस्अप नंबरवर एफ६सीएफ ला संपर्क करू शकतात. कृपया नोंद घ्यावी की वेळ मर्यादेत त्या दिवशी लिलाव पुर्ण होऊ न शकल्यास तो त्याच त्याच अटी आणि शर्तीवर दुसऱ्या दिवशी करण्यात येईल. ग्राहककाचे निधन झाले असल्यास संबंधित सर्व अटी त्यांच्या कायदेशीर वारसांना

दिनांक : १६.१०.२०२१ ठिकाण: पनवेल, रायगड

> स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट ब्रांच: . हार्यालयः ४ था मजला, जनमंगल, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ०१



स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना (जोडपत्र-।∨-ए) सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

<mark>सर्वसामान्य जनता आणि विशेषतः</mark> कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या **बँक ऑफ महाराष्ट्र** कडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा <mark>कब्जा हा बँक ऑफ महाराष्ट्र च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी</mark> घेतला आहे, त्या कर्जदार आणि हमीदारांकडून बँक ऑफ महाराष्ट्रच्या उर्वरित थकबाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने १०.११.२०२१ रोजी स.११.०० आणि दु.२.०० वा. विकण्यात येणार आहेत, कर्जदार, हमीदारांचा तपशील, स्थावर मिळकतीचे संक्षिप्त वर्णन, त्यावरील ज्ञात बोजा, थकबाकी रक्कम, कब्जाचा प्रकार, राखीव

l	संच	कर्जदार, हमीदाराचे नाव	स्थावर मिळकतीचे संक्षिप्त वर्णन	राखीव किंमत(आर.पी.)/इसारा
l	क्र.	आणि थकबाकी रक्कम	(कब्जा प्रकार)	अनामत रक्कम(ईएमडी)
l	۶.	कर्जदारः श्री. सरस्वती इंडस्ट्रीज	गाळा क्र. १०४, कांचन इंडस्ट्रीयल	रा. किं.: रु. २,०५,००,०००/-
l		हमीदारः १) श्री. सुनिल एच. पंदिरकर	प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लिमिटेड,	(रु. दोन कोटी पाच लाख मात्र)
l		२) श्री. संचित हरिश शेट्टी	गावः मोहिली, अंधेरी-कुर्ला रोड, साकी	
l		३) श्री. हरपाल सिंग खुराणा	नाका, मुंबई-४०० ०७२.	इअरः रु. २०,०५,०००/-
l		थकीत रक्कमः रु. ५,७८,७४,१०५/- (रु. पाच कोटी	(प्रत्यक्ष कञ्जा)	(रु. वीस लाख पाच हजार मात्र)
l		अठ्ठयाहत्तर लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे पाच मात्र) अधिक		
ı		०३.०८.२०१७ पासूनचे ११.९५% दराने त्यावरील पुढील व्याज+		

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया बँक वेबसाईटमध्ये पुरविलेल्या http://www.bankofmaharashtra.in/propsale.asp आणि तसेच 🕏 ई-बीक्रय पोर्टल (www.ibapi.in) चा संदर्भ घ्यावा किंवा सौ. विभा शर्मा, दूर. : ८८४७६५४१८५, श्री. उमेश कुमार, मोबा क्र. ९४१७५७०८२७ श्रीम. मेघा जाऊलकर, दूरे.: ८४२४०३८४७७, कु. निकिता चतुर्भूज, दूर.: ९९८७३६०११५, श्री. मयुरेश गोरेगावकर– ९८६७७०५४३६, श्रीम. सपना टेकवानी, दूर. दिनांक : १८.१०.२०२१

ाड़ स्टेट बँक ऑफ इंडिया

शाखा - स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी ब्रांच॥

तळमजला, रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिन पोईंट, मुंबई २१

प्राधिकृत अधिकारी तपशिल: नाव: श्री. विकाश कुमार, **ईमेल**-team11.15859@sbi.co.in

मोबाईल क्र.: ९९७९८९४२०६ लॅण्डलाईन क्र. (कार्यालय): ०२२-४१६११४१०, पर्यायी मोबाईल क्र. ९६९९११८०३३

परिशिष्ट-।∨-ए आणि ॥-ए (नियम ८ (६) आणि ६(२) साठी परंतुके पहा)

स्थावर/ जंगम मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्यिरायखेशन ऑप्ड रिक्सरक्शन ऑफ फायनाश्रियल ॲसेरम ऑपड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यिरी इंट्रोस्ट ऑक्ट २००२ सहवाचना सिक्यिरी इंट्रोस

. पर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार योना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित

आहेत जिचा **प्रत्यक्ष करू**जा स्टेट बँक ऑफ इंडिया. तारण धनकोंच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या खालील विनिर्देशानसार संबंधित

कर्जदार/संचालक/हमीदाराकडून तारण धनको ला थकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे

(एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदीन्वये स्थावर/ जंगम मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

उर्वरीत थकबाकी

38 १० २०१× ग्रेजीस

रु. १४,२५,३९,७४८.६२ +

गरखेपर्यंत त्यावरील सांपार्श्विक दराने

व्याज + खर्च आणि परिव्यय (वजा

रोख वसुली, काही असल्यास) ०४.१२.२०१६ रोजीस

रु. ७.६६.०८.०६२ + तारखेपर्यंत

त्यावरील सांपार्श्विक दराने व्याज +

दिनांक : १३.१०.२०२१ प्राधिकृत अधिकारी (बँक ऑफ बंडोदा)

punjab national bank

पंजाब वैश्वनल बैंक

व्याज आणि अनुषंगिक प्रभागाच्या रकमेच्या आकागच्या अधीन गहील

सस्त्रा डिव्हीजन, ३ रा मजला, ईस्ट विंग, प्लॉट क्र. ४, सेक्टर-१०, द्वारका, नवी दिल्ली ईमेल - horecovery@pnb.co/in/hosastrawilful@pnb.co.in

कारणे दाखवा सूचना

06.90.707 प्रति. १. मे. बोस्टन गारमेंटस् प्रा. लि., गाळा क्र. ०१, १ला मजला, राजा इस्टेट, बीएमसी शाळा समोर, एजी . लिंक रोड, मोहिली गाव, मुंबई-४०० ०७२.

२. श्री. श्रीनिवास गोवडा (संचालक/हमीदार), फ्लंट क्र. ३०२, ३रा मजला, सरगम अपार्टमेंट, झलेलाल मंदिर समोर, सेक्टर ६, नेरुल (प), मुंबई-४०० ७०६. ३. श्री. सलिल विश्वास उतागी (संचालक), १२, प्राची सोसायटी, जिजामाता मार्ग, ठाणे-४०० ७०६ ४. श्री. राहुल आर पाटील (हमीदार), पलॅट क्र. ८०१, ८वा मजला, क्रिस्मा एन्वलेव्ह, को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, धरमदास लेन, एक्सर रोड लगत, बाभई नाका, बोरिवली, मुंबई-४०००९२.

. ५. **श्री. अजीत एस. कांदर (हमीदार)**, फ्लॅट क्र. ए-४०१, रामचंद्र निवास, सेक्टर १२ए, कोपरखैरणे, नर्व मुंबई-४०० ७०९. येथे सद्धाः कार्यालय ११०३-११०६, ११वा मजला, मैथिली सिग्नेट प्रिमायसेस को- सोसायटी, प्लॉट क्र ३९/४, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३

६. श्रीम. राखी ए कांदर, (हमीदार), फ्लॅट क्र. ए-४०१, रामचंद्र निवास, सेक्टर १२ए, कोपरखैरणे, नवी मंबई-४०० ७०९ येथे सुद्धाः कार्यालय ११०३–११०६, ११वा मजला, मैथिली सिम्नेट प्रिमायसेस को– सोसायटी, प्लॉट क्र ३९/४, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३

सं. : मे. बॉस्टन गारमेंटस प्रा. लि. च्या बँकेकडील कर्ज खात्यातील कसरीचे ''हेतपरस्सर'' म्हणन कृपया, बँकेने जारी केलेल्या दिनांक ०५.०६.२०२१ च्या सूचनेचा संदर्भ घ्यावा ज्याद्वारे उक्त कर्ज खात्यात . जाणवलेले हेतुपुरस्सर कसुरवारीचे प्रसंग दाखवून दिले आहेत आणि त्यादारे तम्हाला सदर सचनेच्या प्राप्तीच्य

१० दिवसांत झालेली कसूर सुधारण्यास सांगितले. तथापि, त्याबद्दल कोणतीही कृती करण्याचे तुम्ही आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार गठन केलेल्या हेतुपुरस्सर कसुरवारांवरील अभिनिर्धारण समिती ('अभिनिर्धारण समिती') समोर प्रकरणाची सत्य परिस्थिती मांडण्यात आली. समितीने त्यांच्या १०.०९.२०२१ . रोजी झालेल्या बैठकीत सत्य परिस्थिती पडताळून व नोंदीतील पुरावे बघून असा निष्कर्ष काढला की, खात्यात घडलेले कसुरवारीचे प्रसंग हेतुपुरस्सर असून खालील कारणांसह "हेतुपुरस्सर कसुरवार" म्हणून तुम्हाल

कर्जदार आणि हमीदारांकडे बँकेची थकबाकी चुकती करण्यासाठी पुरेशी साधन आहेत परंतु त्यांनी चुकती केलेली

नाही. कजेदार आणि हमीदाराची निव्वळ साधने खालील प्रमाणेः		
नाव	निव्वळ साधने (रक्कम कोटी)	
श्री. श्रीनिवास एन गोवडा	४.४१	
श्री. राहुल रमाकांत पाटील	२.१५	
श्री. अजीत सखाराम कांदर	४.७९	
श्रीम. राखी अजीत कांदर	४.७९	

निधीचा अपहार

वर्गीकृत करण्यास पुरेसे आहेत

बँकेकडे प्रभारित स्टॉक हा कर्जदारांद्वारे कर्ज खात्यामध्ये विक्री प्रक्रिया जमा न करता निकाली काढण्यात आला

जर तुम्हाला ''अभिनिर्धारण समितीच्या'' वरील निष्कर्षाने क्षोभित झाल्याचे वाटत असेल तर तुम्ही तुमची इच्छा असल्यास ''हेतुपुरस्सर कसुरवार'' म्हणून तुम्हाला का वर्गीकृत करू नये त्याची कारणे दाखवण्यासाठी विचार करण्याकरिता अभिनिर्धारण समितीकडे एक सादरीकरण/अभिवेदन देऊ शकता. तुमचे सादरीकरण/अभिवेदन आमच्याकडे ह्या प्राप्तीच्या १५ दिवसांत पोचले पाहिजे आणि ते एकतर डे. जनरल मॅनेजर, एसएएसटीआरए डिव्हीजन, ३ रा मजला, इस्ट विंग, पंजाब नॅशनल बँक, हेड ऑफिस, सेक्टर-१०, द्वारका, नवी दिल्ली-११००७५ येथे किंवा झोनल एसएएसटीआरए, मुंबई मार्फत पाठवावे.

जर आम्हाला तुमच्याकडून कोणतेही सादरीकरण/अभिवेदन प्राप्त झाले नाही तर असे समजले जाईल की, अभिनिर्धारण समितीच्या निष्कर्षाविरुद्ध तुमच्या बचावार्थ सांगण्यासारखे तुमच्याकडे काहीही नाही. कृपया ध्यानांत घ्यावे की, तुमच्या कारणे दाखवाच्या सादरीकरण/न सादरीकरणानुसार आरबीआय मार्गदर्शव तत्त्वांप्रमाणे हेतुपुरस्सर कसुरवारांच्या घोषणेबाबत आदेश पारित करण्याची कार्यवाही अभिनिर्धारण समिती

निम्नस्वाक्षरीकार हे आरबीआय मार्गदर्शनानसार गठीत अभिनिर्धारण समितीचे सभासद आहेत आणि अभिनिर्धारण समितीने निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या सहीने ही कारणे दाखवा सूचना पाठवण्यास प्राधिकृत केले



कञ्जा सूचना (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये)

प्राधिकृत अधिकार्र स्टेट बँक ऑफ मंब